

09th July, 2021

The Manager BSE Limited

Corporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai -400001

BSE Scrip ID - <u>VIVIDHA</u> BSE Scrip Code - <u>506146</u> The National Stock Exchange of India

Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051

ISIN Code-INE370E01029

Sub: Newspaper Publication of Notice of the Board Meeting to be held on 16th July, 2021

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 09th July, 2021 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 16th July, 2021;

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

FOR VISAGAR POLYTEX LIMITED

(Tilokchand Kothari) Managing Director

DIN: 00413627

Encl: A/a

VISAGAR POLYTEX LIMITED

Regd. Off.: 907/908, Dev Plaza, S. V. Road, Andheri (W), Mumbai - 400 058. Tel.: (022) 6742 4815 Email: contact@visagar.com Website: www.visagarpolytex.in CIN: L655990MH1983PLC030215

Big jolt to Indian government! Cairn Energy freezes 20 stateowned properties in France: Report

New Delhi: In a big jolt to the Indian government, Britain's Cairn Energy Plc has secured a French court order to seize about 20 state-owned government properties in Paris, France. Cairn is aiming to recover a total of USD 1.7 billion in arbitration awards from the Indian government.

The French court had ruled on June 11 that Cairn can take over Indian governmentowned properties in France, mostly including flats. The legal process regarding the takeover was completed on Wednesday (July 7). According to a report by Financial Times, Cairn has identified USD 70 billion in assets around the world. These assets range from buildings to Air India aircraft. If the Indian government refuses to pay up Cairn, then the energy firm is all set to seize more assets. Meanwhile, in December, an arbitration panel had ordered the Indian government to pay USD 1.2 billion-plus interest and penalty to Cairn in a case involving tax demand.

Petrol, Diesel Prices: Fuel rates hiked for 2nd straight day, check rates in your city

Zomato IPO to open on July 14:

Check 5 things you need to know before subscribing

New Delhi: Zomato is all geared up for its upcoming initial public offering (IPO) that is expected to help the food delivery giant mop up roughly around \$1.25 billion. The IPO is likely to open for subscription from July 14.

Zomato was founded in 2008. In India, Chinese funding the startup rivals Swiggy and Zomato is backed by China's Ant Amazon. At present, the company is Group. However, before the IPO, Ant valued at around \$4.2 billion, according to estimates by research firm RedSeer. Experts are suggesting that the IPO could be a blockbuster on Indian bourses. If you're planning to subscribe to Zomato's IPO, you can take note of the following five things:

Zomato IPO date

Zomato is planning to open its IPO for subscription from July 14. You'll get three days to subscribe to the IPO from July 14 to July 16.

Zomato IPO price

Zomato is reportedly planning to price In the US, food delivery startup its share at around Rs 72 to 76 apiece. DoorDash recently a blockbuster The lot available for a subscription could be worth anywhere around Rs

Zomto financials

In the first three quarters of the financial

year 2020-2021, Zomato's revenue stood at Rs 1,367 crore. Overall, the food delivery giant made a loss of Rs 684 crores during the same period, which means that the firm is yet to turn profitable.

Group has reduced its stake in the food aggregator due to the rising tensions between India and China. According to Zomato's draft prospectus, Ant Group now owns 558.9 million shares, down from a total of 777.5 million shares a year ago. Also Read: Big jolt to Indian government! Cairn Energy freezes 20 state-owned properties in France: Report

Successful IPO of food delivery companies

IPO. The offering had strong demand from investors worldwide. Taking cues, we can expect that Zomato might be able to repeat the success of DoorDash in India.



Blaupunkt launches 4 'Made in India' **Android smart TVs** starting at Rs 14,999

- The Android TV models will be available in 4 different variants- 32-inch, 42-inch, 43-inch, and 55-inch
- The products will be available to millions of customers on Flipkart from 10thJuly onwards
- The brand is looking to disrupt the Indian television market with their exquisite range of smart televisions

ROM.

TruSurround

inch version.

Processor.

and has used Dolby MS12

sound technology that can

decode and improve Dolby

Atmos, Dolby Digital Plus

powered sound technologies.

The model is powered by

Android 10 and is inbuilt

with a 2GB Ram and 8GB

model priced at Rs 40,999

is bezel-less and has a

60W speaker output with

Dolby Digital Plus, DTS

audio, Dolby MS12 sound

technology that can decode

and improve Dolby Atmos

Dolby Digital Plus powered

sound technologies, Android

10, 2GB Ram, 8GB Rom and

4 speakers just like the 43-

models have 5.0 Bluetooth,

2 USB ports, 3 HDMI ports

along with voice- enabled

remote and ARM Cortex A53

across the country will be

able to access the latest

'Made in India' TVs at their

doorsteps through Flipkart

in an affordable, safe and

exclusive brand license of

Blaupunkt in India, Avneet

Singh Marwah, CEO, Super

Plastronics PVT LTD (SPPL)

said "We are extremely

delighted to onboard a well-

loved and well-recognized

Germany based consumer

electronics giant Blaupunkt.

footprint and launch of the

Android TV models in India,

would

continue being

committed to

embracing our

'Atmanirbhar

Bharat'or Self-

reliant India

momentum.

Our existing

partnership

Flipkart will

play a key

role in taking

generation

of smart TVs

to millions of

its customers

country. With

market share

by 15% in the

next 3 years."

across

this

we

to

the

i t h

new

the

launch,

gain our

expect

Blaupunkt's

Excited about getting the

hygienic manner.

Millions of customers

Interestingly, all the

exquisite 55-inch

certified



New Delhi/NCR, 8 th July 2021: German consumer electronics giant Blaupunkt launched four 'Made-in-India' Android TV models today in India. The brand has entered into an exclusive licensing agreement with the Indian contract manufacturer Super Plastronics Pvt Ltd (SPPL). As per the licensing contract, Blaupunkt's manufacturing, branding, designing, packaging,

and retailing supply chain will be handled by SPPL, the 30-year-old manufacturer of home-grown brands. The products will be available to customers from July 10th onwards on India's home-grown e-commerce marketplace, Flipkart.

With pricing starting from INR 14,999, the four Android TV models include a 32-inch HD Ready Cybersound Android TV, a 42-inch FHD Android TV. a 43-inch Cybersound 4K Android TV and 55-inch 4K Android TV. The 32-inch version is available at Rs 14,999, powered by Android 9 is bezel-less which comes with 40W speaker output, Edge-free sound technology, 2 speakers, and 1 GB Ram and 8 GB ROM to offer a smooth viewing experience. The 42-inch FHD Android TV is priced at Rs 21,999, powered by Android 9 and includes a Ultra-Thin Bezel, 40W speaker output, Edge-free sound technology, speakers, 1GB Ram and 8GB ROM. The brand has incorporated a 50W speaker output in the 43-inch 4K TV which is bezel-less and priced at Rs 30,999. It has Dolby Plus, DTS Digital TruSurround certified audio with 4 amazing speakers

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that Mr. Esmail Abdeali Kapadia died on 11/05/2021 was

owner of flat no.319 zaini chs., and on request of his sister Ms. Sakina Abdea**l**i Kapadia committee has decided to transfer said flat to her name. Person/s having any claim by anyways are called upon to make the same known in writing with supporting documents within 15 days of this notice been published. Failing which claims if any shall be deemed to have been waived and the transfer shall be completed.

Scheduled-Secretary Zaini CHS. Anand koliwada Mumbai- 400612

PUBLIC NOTICE By this Notice Public in General is informed that my client Mr. Abu Siddik Moeed Malik Jahaara Begum Abu Siddik Malik AND Ab. Sajid Abu Siddik Malik, All Residing at -Roayl Co-Op HSG. Soc. Building No.6, 4th Floor, Room No.404, Santosh Nagar Bombay Colony, Mumbra, Thane - 400612 hereby declares that, from today onwards.

hereby declares that, from today onwards, there is no more the relation ship between my client and their Son Mr. Giyasuddin Abu Siddik Malik, my client have dissolved all their relations with him and hereby intimated to all the concerned persons that, not to deal with Mr. Giyasuddin Abu Siddik Malik by way of any deal, transaction or by way of relation (Marriage), however if any action Civil Or Criminal to be taken, out of any acts done by Said Mr. Shophsh Khan Rashid Khan, he will e solely responsible for the same, My clier be solely responsible for the same, My client will not be responsible as they has no relation as son with him., please take note of it.

Sd/Advocate (Mohammed Ismail Shaikh)
Address: - B/38, Sahyog Shooping Center,
Shailesh Nagar, Mumbra Dist.Thane - 40061;
Date: 09/07/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to Public at large that my client Mrs. Darshana Ran Kamble is lawful Owner of Tenemen No. 49/03, situated at Malad Pariva Co-op. Hsg. Society Ltd., situated a Chhatrapati Shivaji Raje Complex Near Atharva College, Kandivali (West) Mumbai - 400067 and she is member o the above named society and the said society has issued Share Certificate in respect of the above flat to my client's deceased husband. The said Origina Share Certificate is misplaced and the same is not traceable despite diligen search made for the same till date

If any body finds the above Origina Share Certificate, then the same ma kindly be returned or be handed ove to my client at the above address. If the Original Share Certificate is not found then my client shall apply for and obtain duplicate copy of Share Certificate from the abovenamed society.

Mumbai Dated this 9th day of July, 2021.

(O. R. Tiwari Advocate High Court, Mumba (Mob.: 9323222230 / 9821222230)

PUBLIC NOTICE CHANGE OF PRACTICING **ADDRESS**

Dr. Shivakant Bharat Nath Yadav State* Reg No I-79375 - A Teacher's Code - AYST01796 am currently practicing at MANDSAUR INSTITUTE OF **AYURVEDIC EDUCATION AND** RESEARCH, PO Mandsaur Pin - 458001, Madhya Pradesh Since - 25-03-2021.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Mrs. Raziya wife of Jafar Choudhary that her Late husband Mr. Jafar Abdul Shakur Choudhary who passed away on 04.05.2020 at Flat No. 803 on 8th Floor, in B-Wing, Imperial Heights, Near Dahisar Check Naka, Mira Road (East), District - Thane.

That Mrs. Raziya Jafar Choudhary is the legal heirs of her Mr. Jafar Abdul Shakur Choudhary. Any person having any claim in respect of the aforesaid flat should communicate to Mrs. Raziya wife of Jafar houdhary at given below address within 14 days from the date of this Notice and after expiry of 14 days if any claim vhatsoever nature shall be deemed to have been waived.

Mrs. Raziya Wife of Jafar Choudhary Address: 401, Hill Breee Bldg., Kurar Village, Malad (East), Mumbai - 400097 Place: Mumbai Dated: 09.07.2021

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the

oublic at large, that MRS. ANWAR IAHAN KHAN is the Owner of Flat No: 302 on the 3rd Floor, in the society known as Silver Crown Cooperative Housing Society Ltd., situated at Silver Garden Complex, New Pleasant Park Behind Hetal Park, Mira Road (East), Dist. Thane – 401 107.

Further, it is reported that the Share Certificate No: 22 having 5 shares of Rs. 100/- each, bearing Distinctive Nos: 106 to 110 (both inclusive issued by the said Society in respect of aforesaid Flat No: 302, has beer lost/misplaced and not traceable Accordingly MRS. ANWAR JAHAN KHAN has lodged a document missing complaint at Mira Road Police Station vide lost Repor No:4591/2021 dated 01.07.2021. Any person/s having any adverse m, right, title or interest in the said Flat and shares is/are requested to make the same know n writing along with supporting documents to the undersigned within fifteen (15) days from the date of publication hereof, failing which the society shall issue a duplicate share certificate to the

For and on behalf of Silver Crown C.H.S. Ltd., Sd/-(Hon. Secretary) Place: Mira Road Date:09.07.2021

Daily **Active**

PUBLIC NOTICE

Notice is given that MR. YAMUNAPRASAD DEVNARAYAN YADAV & MRS. MEERA YAMUNAPRASAD YADAV are owners of the Flat No. B/208 on Second Floor in PRATHAM CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Building No. 8, Type – 'A', lying, being and situated at Village: Virar(E), Tal: Vasai, Dist: Palghar, but by mistake in the Index - 2 (Document No. 5380/2008) the Flat No. A/208 is mentioned instead of Flat No. B/208, therefore, the correct flat number should be read as Flat No. B/208 instead of Flat No. A/208 in Index – 2 against aforesaid flat.

R. T. PATHAK Advocate Place: Virar Date: 09.07.2021

PUBLIC NOTICE LATE SHRI RAJIN RATANSHI

BAJARIA, was a co-member & co-own of the Laxmi Chhaya Co-operative Housing Society Ltd., having address at CTS No. 263-Eksar, CTS No. 675-Borivali, L. T. Road, Babhai Naka, Borival (West). Mumbai - 400092, holding Fla No. B-1401 in Laxmi Chhaya Co pperative Housing Society Ltd., with SMT ROHINI RAJIN BAJARIA, died or 05/12/2019 without making any

The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and other oroofs in support of his/ her/ their claims objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall oe free to deal with the shares and interes of the deceased member in the capital property of the society in such manner as s provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any eceived by the society for transfer shares and interest of the deceased ember in the capital/property of th society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the society is available for inspection by the claimants/ objector in the office of the society with the Secretary of the society netween 8.00 A.M. to 10.00 A.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf o Laxmi Chhaya Co.op. Hsg. Soc. Ltd. Sd/- Hon. Secretary Place: Mumbai

Read **Times**

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Off. - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbal-400058 Tel: 022-67424815, Webstle: www. www.sagaprolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1988PLC030215 WOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations of the Company, inter-alia, to consider and approv the Un-Audited Financial Results for the quarte ended 30th June, 2021 alongwith other business. This information is also available on the website of National Stock Exchange (NSE) – www.nseindia.com and Bombay Stock Exchange (BSE) – www.bseindia.com where the securities of the Company are listed an is also available on the website of the Company

(Tilokchand Kotha Managing Director DIN: 00413627

For Visagar Polytex Limited

PUBLIC NOTICE

My client, MR. NISHITH GAJENDRA MEHTA is the owner of Flat No. 5 on 1st 90.09.2020. Thus my client and 1) SHR GAJENDRA RATILAL MEHTA (Husband) 2) MR. RAHUL GAJENDRA MEHTA (Son and MRS. SEJAL AVANISH SHAF Daughter) are only legal heirs of Late SMT CHANDRIKA GAJENDRA MEHTA.

Apart from these legal heirs, if any persor has any claim, over the right, title, share and/or interest in the aforesaid flat ther he/she should contact me within 15 days rom the date of issue of this notice. If r laims/objections are received regarding the share of the deceased in the aforesai at within prescribed period then it will be eemed that there are no other legal heirs of SMT. CHANDRIKA GAJENDI MEHTA except the above persons. Date: 09/07/2021 Sd/-

Adv. Shital Kadam Chavan B-101, Shri Sai Samarth CHS., Kharigaon, Azad Chowk, Kalwa, nane 400605 Mobile: 8691999086

PUBLIC NOTICE Know all public shall come that my clien Rajesh ChandraKant thotam is owne

occupier of flat no.42, plot no.120, Anandva society sector no.1, charkop Kandivali West numbai.400067, Maharashtra. After death of his father Chandrakant D. Thotam of

ated 17/01/2021 and his mother vaishali of hotam also died on dated 26/02/2017 originally Mr. chandrakant .D. Thotam was nember of Charkop (1) Anandvan co.op ousing society Ltd and allottee of the said lat under world bank project and having hare certificate no .0031, Digtanciv no.151 to 155 there has no any other lega neir of Deceased Mr chandrakant D. Thotam xcept of my client If any person has any biection claim charge of any nature agains said flat.the same be brought within 07days rom date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else

etter on no claim shall be entertained. Date: 09/07/2021 Santosh D. Tiwari (Advocate High Court) 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

NOTICE

It is hereby declared on behalf of my Client Mr. ASIF ALI SHAH, That he was born in home at Shastri Nagar Jerimeri, Sakinaka, Mumbai - 400072 He made an application before Hon'ble M. M. 66th Court Andheri, for obtaining order for registration of Birth with L-Ward, BMC, Mumbai. Hon'ble Court on 05/04/2021 is pleased to order Newspaper Publication.

If anybody has any grievances, in tha event concerned person can contact or appear within 7 days from the date of publication of this notice either in the Court of Hon'ble M. M. 66th Court Andheri Mumbai or contact advocate at the below address. If nobody comes forward having any objection in that event the same would be proceeded further for seeking necessary relief. Date: 09/07/2021

Place: Mumbai Jitendra Tiwari Advocate for Applicant 3-C-001 Shraddha C.H.S Ltd, Chandivali Mhada, Mumbai 400072

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE VAISHNAVI TOWER CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Survey No.72, Hissa No.6(p), Mouje- Gaondevi, Umesh Nagar, Devicha Pada, Dombiyli (W), Tal, Kalvan, Dist, Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra

Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed proveyance of the following property. The next hearing is kept on 29/07/2021 at 12:30 p.m. Respondents- M/s. Shree Ram Builders & Developers through

Partner Shri. Amol Prafulla Karpe Landowners : Shri. Kisan Gulan Mhatre and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit

vritten say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com Description of the property

Mouje- Gaondevi, Umesh Nagar, Devicha Pada, Dombivli (W), Tal. Kalyan, Dist. Thane

| Survey No. | HISSA NO. | C15 NO. | Area | |
|--------------------------------------|-----------|---------|-----------------|--|
| 72 | 6 | | 780.00 Sq. Mtrs | |
| Office of District Deputy Registrar, | | | | |

Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code :- 400 602, Tel :- 022 25331486.

Date: 08/07/2021

Sd/-Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Thane

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public at large on behalf o my Client Mrs. Dipali Deepak Patne stating that her husband Late Mr. Deepak Ganpat Patne is the a sole and absolute owner & 100% share holder of the Flat No. 11, on the 2nd Floor, Wing A of the Building No.12 known as Anant Naggi Nivara Co-Operative Housing Society Ltd., General A.K. Vaidya Marg, Goregoaon (East), Mumbai-65, of abovementioned Flat through the registered Agreement for sale. Mr.Deepak Ganpat Patne has expired on 10-11-2020, Left behind his wife Mrs.Dipali Deepak Patne (50 years) & her both children Ms. Ysmin Patne (22 years) & Mr. Sarthak Patne (17 Years) the only 3 legal heirs of the above said flat..

Any person having objection or claim by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession lease, lien, tenancy, license, easement, or otherwise etc. of whatsoever nature with respect to 'said flat' are requested to make the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 15 days from the date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Sd/- Mrs. Prerana Purohit-(Advocate High Court) Gala No.106, New Sonal Ind.Estate, New Link Road Malad (West), Mumbai-400064. Ph No.835606449 Email-pbmblawyers44@gmail.com

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE OM RAVI DARSHAN CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- G. G. Road, Jaihind Colony, Vishnu Nagar, Dombivli (W), Tal. Kalyan, Dist. Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Managemer and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance owing property. The next hearing is kept on - 26/07/2021 at 1:00 p.m.

Respondents- M/s. Suman Developers Through Shri. Madhukai Amrut Shimpi, Shri. Dilip Madhukar Jadhav, Mrs. Rekha Vasan Gaikwad, M/s Bulders Through Shri. Pandurang Mahadu Patil, Shri Suresh Madhu Patil, Shri. Gurusiddhippa Basappa Devali and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writte say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com</u>, <u>ddr.tna20@gmail.com</u> Description of the property -

| Mouje - Navagaon, Tal. Kalyan, Dist. Thane | | | | | |
|--------------------------------------------|-------------------|--------------|-------------|-----------------|--|
| Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Plot No. | Area | |
| 1) 288/A Property Card 2) 40 b 40 A | 64/1 | - | - | 603.01 Sq. Mtrs | |
| Office of District Do | nuty Dogiotror | | | | |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code: -400 602, Tel: -022 25331486. Date: 08/07/2021 Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SHANTI MAHAL CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Survey No.1750, 1758 & 1759, Kopari Colony, Thane (E) Tal. Dist. Thane-400 603

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership lats (Regulation of the promotion of Construction, Sale, Managemen

rats (negulation of the profitotion of Construction), sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/08/2021 at 1:00 p.m.

Respondents- 1) M/S Kisanchand Mohandas (Builders & Devlopers) 2) Mr. Kisanchand Mohandas 3) Mr. Manohar Kisanchand Dulani Alias Manohar Kisanchand Dulani Alias Manohar Mohandas 4) Mr. Megharaj Kisanchand Alias Arjundas Mohandas) Mr. Arjundas Kisanchand alias Arjundas Mohandas and those who have interest in the said property may submit their written say at the ime of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written ay on Email Id - <u>ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com</u> Description of the property - Mouje - Kopari, Tal. Dist. Thane

| Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Plot No. | Area |
|---------------------------------------------------|-------------------|--------------|-------------|-----------------|
| CTS No. 1750, 1758 & 1759, S.No. 8, 10 & 11 | - | - | - | 873.00 Sq. Mtrs |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code :- 400 602,
Tel :- 022 25331486.
Date : 08/07/2021 Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

विलगीकरणापेक्षा रुग्णालयांत दुप्पट रुगा! नागपूर, दि. ८,

(प्रतिनिधी): जिल्ह्यात २४ तासांत एकही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही. २० नवीन रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील गृह विलगीकरणात उपचार घेणाऱ्यांपैकी दुप्पट रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सरू आहेत. शहरात सध्या १३८, ग्रामीणला १७ असे एकुण १५५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४८ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर त्याहून दुप्पट म्हणजे १०७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड के अर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार २९८, ग्रामीण २ हजार ३०६, जिल्ह्याबाहेरील १ हजार ४२७ अशी एकूण ९ हजार ३१ इतकी आहे. शहरात २४ तासांत १३, ग्रामीणला ७ असे एकूण २० नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार ६४२, ग्रामीण १ लाख ४२ हजार ९९९, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६९० अशी एकूण ४ लाख ७७ हजार २५० रुग्णांवर पोहोचली. दिवसभऱ्यात

२२ व्यक्ती कोरोनामुक्त दिवसभरात शहरात १८, ग्रामीणला ४ असे एकूण २२ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ३ लाख २७ हजार ५९४, ग्रामीण १ लाख ४० हजार ४७० अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख ६८ हजार ६४ व्यक्तींवर पोहोचली. आजपर्यंतच्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण ९८.०८ टक्के आहे.

शहरात ६ हजार ७८४,

झाल्या

ग्रामीण १ हजार ३९१ अशा

एकूण ८ हजार १७५ चाचण्या

३६ हजार नागरिकांचे लसीकरण

शहरात बुधवारी ३६ हजार ५८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. हा नवीन उच्चांक आहे. महापालिका व शासकीय केंद्रामध्ये ३३ हजार ४७० नागरिकांना तर खाजगी केंद्रामध्ये ३ हजार ११४ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

देवनगरात एकाच कु टुंबातील सहा बाधित

लक्ष्मीनगर झोनमधील देवनगर परिसरात एकाच कुटुंबातील सहाजण करोनाबाधित झाले आहेत. ते डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत का, याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. याच कारणासाठी त्यांना घरी न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

विदर्भाच्या दहा जिल्ह्यांत एकही मृत्यू नाही विदर्भातील दहा जिल्ह्यांत

२४ तासांत कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही. केवळ अमरावती जिल्ह्यात १ मृत्यू नोंदवला गेला. विदर्भात दिवसभऱ्यात दीडशे रुग्णांची भर पडली. एकही मृत्यू नसलेल्या जिल्ह्यांत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. दिवसभरात नागपूर जिल्ह्यात एकही मृत्यू नसला तरी २० नवीन रुग्ण आढळले. अमरावतीत १ मृत्यू तर २० रुग्ण, चंद्रपूरला ० मृत्यू तर १८ रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू तर १२ रुग्ण, यवतमाळला ० मृत्यू तर ४ रुग्ण, भंडाऱ्यात ० मृत्यू १ रुग्ण, गोंदियात शून्य मृत्यू ३ रुग्ण, वाशीमला ० मृत्यू तर ९ रुग्ण, अकोल्यात ० मृत्यू, ६ रुग्ण, बुलढाण्यात ० मृत्यू, ४५ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ० मृत्यू तर १२ नवीन रुग्ण आढळले.



विसागर पॉलिटेक्स लिमिटेड नादणाकृत कावालयः ५००/ ५००, यः, अंधेरी अग्निशमन केंद्रा समोर, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), सीआयएन: L65990MH1983PLC030215

सूचना नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचि यम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून ०२१ रोजी संपर्लेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीर एकर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसार ाकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात १६ जुलै 0२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे |दर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्य www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचभेंजच्य बीएसई) www.bseindia.com वेबसाईटवर आणि पनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपल

> विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरित सही / - तिलोकचंद कोठारी व्यवस्थापकीय संचालव

ठिकाण: डोंबिवली

दिनांक: ०८.०७.२०२१

PUBLIC NOTICE Know all public shall come that my clien Rajesh ChandraKant thotam is owne /occupier of flat no.42, plot no.120, Anandva society sector no.1, charkop Kandivali West mumbai.400067, Maharashtra. After death of his father Chandrakant D. Thotam or dated 17/01/2021 and his mother vaishali c thotam also died on dated 26/02/2017 originally Mr. chandrakant .D. Thotam wa nember of Charkop (1) Anandvan co.op housing society Ltd and allottee of the said flat under world bank project and having share certificate no .0031, Digtancive no.151 to 155 there has no any other lega heir of Deceased Mr chandrakant D. Thotan except of my client If any person has any objection claim charge of any nature agains said flat the same be brought within 07days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else letter on no claim shall be entertained ate: 09/07/2021 15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

जाहीर सूचना **श्रीमती रत्नप्रभा पेडणेकर** या फ्लॅट क्र.बी-

१०४, शितल पवन को-ऑप.हौ.सो.लि., शितल नगर, मिरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०७ तसेच अनुक्रमांक ०९६ ते १०० धारक भागप्रमाणपत्र क्र.२० च्या मालक/सदस्या आहेत श्री काशिराम एम. पेडणेकर यांचे १०.०३.२०१६ रोजी निधन झाले आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेद्वारे मृत्युप्रमाणपत्र आर.क्र.डी-२०१६:२७-९०१४७-०००५८८ वितरीत केले, यानुसार कायदेशीर वारसदार असलेल्या श्रीमती रत्नप्रभा पेडणेकर यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका (एमबीएमसी) यांच्याकडे त्यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतरणासाठी अर्ज केला आहे आणि त्यांची मुलगी श्रीमती मनिषा आनंद हळदणकर हिला वारसदार म्हणून नावे बक्षीस खरेदीखतासाठी अर्ज केला आहे. जर कोणासही याबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सोसायटी सचिवाकडे १५ दिवसांत संपर्क/लेखी कळवावे, तद्नंतर एमबीएमसी/सोसायटीकडून कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि व नमुदप्रमाणे फ्लॅट हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल.

सही/- श्रीमती रत्नप्रभा पेडणेक ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०७.२०२१

जाहीर नोटीस

सर्व शॉपिंग / व्यवसायिक इमारती ज्यात यांच मावेश आहे. (१) शॉपिंग/ व्यवसायिक इमारत /युनिट . जी. आर. ००१ आणि एफ एफ ००१ ज्यात यांच मावेश आहे. - (१) तल मजल्यावरील एकूप ११२६७९ चौ मीटर (कारपेट क्षेत्रफळ) म्हणाउँ १२,१२४.२६ चौ. फुट असलेली व्यावसायिक जाग माणि (२) पहिल्या मजल्यावरील एकूण १,१२६.७९ चौ. मीटर (कारपेट क्षेत्रफळ) म्हणजे १२,१२४.२६ चौ फट असलेली व्यावसायिक जागा अनक्रमे आणि (३) लमत्तेच्या बेसमेन्टमधील साठ (६०) खास/ निश्चित गहिल्या परिशिष्टात वर्णन करण्यात आलेल्या सद प्लॉटवर बांधकाम करण्यात आलेल्या "द मिडोज गा. माझे अशिल संजय पनवानी हे वरिल मालमत्ता ! ानिष हेमंत भानु २) हेमंत भासकर भानु यांच्या कडुन त्रारनामाद्वारे विकत घेत आहे. मुंबई, आज दिनांक जलै २०२१ रोजी करिता.

जर कोणालाही वरील दस्त सापडल्यास आणि ।।चबरोबर वर नमुद केलेल्या मिळकतीबाब तोणाच्याही कसल्याही प्रकारचा हक्क व अधिका हितसंबंध, दावा, पोटगी दान वारसहक्क अथवा अन हितसंबंध असल्यास त्यांनी सदरहू नोटिस प्रसिद्ध न्यापासुन १५ दिवसांच्या आत खालील सही करणा च्याकडे सक्षम पराव्यासह व मळ कागदपत्रसह हरक नोंद करावी वरील मुदतीत कोणत्याही कुठल्याही प्रकारचं हरकत, हितसंबंध नाही अथवा असल्यास ते सोडुन दिलेल आहे. तसे समजुन आमचे पक्षकार सदरह मिळकतीबाबतचे मालक होतील, असे गृहित धरले जाईल व त्यानंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नार्ह

(ॲड आदित्य एच. गाडे) पक्षकार तर्फ विकल 401, गजानन कमर्शीयल कॉम्प्लेक्स सिडको वसस्टॉप जवळ, ठाणें (वेस्ट)-400601

जाहीर सूचना

श्रीमती सौंदर्या अय्यर, श्री. रघुनाथ अय्यर आणि श्री. आर. गणेशन हे स्वस्तिक रिगालिय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ताः टी२/९०३, स्वस्तिक रिगालिया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.टी२,

श्री आर. गणेशन यांचे दिनांक ३०.०८.२०१२ रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत.

वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे नेरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व

स्वस्तिक रिगालिया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरित

कामकाजाच्या दिवशी स.१०.३० ते सायं.६.००

श्री. प्रकाश सदाशिव कोरगावकर हे गणराज पार्क फेज-२ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. मोहाचीवार्ड ारिवली टेकडी रोड, बामनेवेंद्र मेरिजबळ, डॉबिवली (पुर्व)-४११२०१ या सोसायटीचे सदस्य आहेत आरि ग्रोसायटीच्या इमारतीमधील तळमजल्यावरील ए विंगमधील फ्लॅट क्र.२ चे धारक आहेत, यांचे १०.०४.२०१९ रोज कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. त्यांची मुले श्री. प्रविण प्रकाश कोरगावकर व श्री. विनोद प्रकार कोरगावक ग्रांनी उपरोक्त फ्लॅट हस्तांतरण व सदर सोसायटीचे सदस्यत्व त्यांच्या नावे करण्यासाठी संयुक्तरणे अर्ज केला आहे. ोसायटी याव्हारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांत ारियास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारै यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असत्यास ते हा सूचने होप्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारै यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असत्यास ते हा सूचने मिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासा त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात थे आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मृयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसाय गोकळी असेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय संपर्क व्यक्ती सुमित जाधव (८८७९८५९४०३) यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच तारखेपर्यंत सर्वे कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

गणराज पार्क फेज-२ कोहौस

AUCTION

Auction/ Sale Of old Tata Indigo (02)

Mahindra Bolero (running condition), Tata Sumo(02), Maruti Alto & Maruti 800, Ambassador and

Hero Honda motor cycle (02), Total 10 Nos Vehicles At C-23, E-Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-51.

> On July 14, 2021 at 1030 hrs Bring Photo ID & Residence proof (EMD Rs. 10,000/-)

Contact No. 9650865040

ISW HOLDINGS LIMITED

(CIN: L67120MH2001PLC217751) Registered Office: Village Vasind, Taluka Shahapur, District Thane - 421 604, Phone: 02527- 220022/25; Fax:02527-220020/84 NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company ave been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Compan issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities hould lodge such claim with our Registrar and Share Transfer Agent KFin Technologies rivate Limited (Formerly known as Karvy Fintech Private Limited) at Karvy Selenium ower-B, Plot No. 31 & 32, Gachibowli, Financial District, Nanakragmuda, Srilingampally, -Hyderabad-500032, in writing within 15 days from this date, else the Company will procee to issue duplicate certificate(s) without further intimation.

| Serial No. | Name of the Holders | Kind of Securities and face value | Folio No. | No. of securities | Distinctive Number |
|---------------|---------------------|-------------------------------------------|--------------|-------------------|-----------------------|
| 1. | | Equity shares of face value of Rs 10 each | H00267 | 12 | 496375- 496386 |
| 2. | | Equity shares of face value of Rs 10 each | H00333 | 12 | 496910- 496921 |

Place: Mumbai Date: 08.07.2021

For JSW Holdings Limited

INDAL Part of O.P. Jindal Group

Sanjay Gupta **Company Secretary**

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१ **SHRIR** के **M**मुख्य कार्यालय: लेव्हल ३, वोतस्वार्ड टॉवर्स, ईस्ट विंग, सी-२, ब्लॉक, वांद्रे कुल CE कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दूर.:०२२-४२४१०४००, वेबसाईट: www.shriramhousing.in. शाखा कार्यालय: ३०१, ३रा मजला, मंत्री वर्टेक्स कॉन्डोमिनीयम, निर्मिती फर्निचर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे-४११००४.

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**चे **(एसएचएफएल)** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/ सहकर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **एसएचएफएल**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे

| · · | | |
|-----------------------------------------------|----------------------------------|----------------------------------|
| कर्जदार/सहकर्जदार/ जामिनदाराचे नाव व पत्ता | मागणी सूचनेनुसार थकबाकी तपशील | मालमत्तेचे वर्णन |
| १. श्री. बाबासाहेब | कर्ज खाते क्र. | फ्लॅट क्र.१९, ५वा मजला |
| महादेव काळे | एसएचएलएचपीयुएनई | क्षेत्रफळ ५१० चौ.फ् |
| २. श्रीमती पुनम | ०००००५३ अंतर्गत | बिल्टअप क्षेत्र अर्थात ४७.४ |
| बाबासाहेब काळे, | ३१.०३.२०२१ रोजी | चौ.मी., ए विंग, वक्रतुण |
| दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र. | देय रक्कम | हाईटस् म्हणून ज्ञात इमारत |
| ए-५, चिंतामणी निवास, | ₹.१८,७०,८७४/- | एस.क्र.४१/२/७, गाव |
| २रा मजला, एस.क्र.५०/ | (रुपये अठरा लाख | नन्हे, मानाजी नगर (गणे |
| १५/६/४/१, गोकुळ | सत्तर हजार आठशे | मंदिरा जवळ), ता. हवेली |
| नगर, नऱ्हे, नऱ्हे पुणे, | चौऱ्याहत्तर फक्त) | जिल्हा पुणे आणि जिल्ह |
| महाराष्ट्र-४११०४१ आणि | तसेच सदर सूचना प्राप्त | परिषद पुणेच्या स्थानिव |
| दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.१९, | तारखेपासून ६० | मर्यादेत आणि तालुक |
| ५वा मजला, वक्रतुण्ड | दिवसांच्या आत | पंचायत समिती हवेली जे उप |
| हाईटस्, एस.क्र.४१/२/ | करारदराने पुढील | निबंधक हवेली यांच्य |
| ७, गाव नऱ्हे, मानाजी | व्याजासह जमा | न्यायकक्षेत आहे, ता. हवेर्ल |
| नगर (गणेश मंदिरा | करावी. | जि. पुणे-४११०४१ येथी |
| जवळ), तालुका हवेली, | मागणी सूचना दिनांक: | स्थावर मालमत्तेचे सर्व भा |
| जिल्हा पुणे, महाराष्ट्र- | ३०.०३.२०२१ | व खंड आणि चतु:सिम |
| ४११०४१. | सांकेतिक ताबा | खालीलप्रमाणेः |
| | सूचना दिनांक | पूर्वेक डेः पायऱ्या; |
| | ०५ जुलै, २०२१ | पश्चिमकडे: मोकळी जागा |
| | | दक्षिणकडेः लिफ्ट व फ्लॅ |
| | | क्र.१८; |
| | | उत्तरकडे : फ्लॅट क्र.२०. |
| १. श्री. दिनेश बाबुराव | कर्ज खाते क्र. | फ्लॅट क्र.३०२, ३रा मजल |
| जोगदंड | एसएचएलएचपीयुएनएच | क्षेत्रफळ ४५७.३ चौ.फु |
| २. श्रीमती सुजाता दिनेश | ००००३७० अंतर्गत | अर्थात ४२.५० चौ.मी., स |
| जोगदंड, दोघांचा पत्ता: | ३१.०३.२०२१ रोजी | अपार्टमेंट, सर्व्हे क्र.८६/१ |
| फ्लॅट क्र.३०१, अ.क्र. | देय रक्कम | २, गाव पिंपळे गुरव, त |
| १२१/१, साई नगर, | ₹.२१,४७,०८९/ - | हवेली. जि. पुणे-४११०२ |
| आळंदी रोड, वाडमुख | (रुपये एकवीस लाख | येथील स्थावर मालमत्तेचे स |
| वाडी, लेन क्र.६, | सत्तेचाळीस हजार | भाग व खंड आणि चतु:सिम |
| चाऱ्होली, साई बाबा | एकोणनव्वद फक्त) | खालीलप्रमाणेः |
| मंदिराजवळ, खेड, पुणे, | तसेच सद्र सूचना प्राप्त | पूर्वेकडे : अन्य इमारत; |
| महाराष्ट्र-४१२१०५ आणि | तारखेपासून ६० | पश्चिमकडेः पायऱ्याः |
| दुसरा पत्ता: फ्लॅट | दिवसांच्या आत | दक्षिणकडेः अन्य इमारत |
| क्र.३०२, ३रा मजला, | करारदराने पुढील | उत्तरकडे : फ्लॅट क्र.३०१. |
| साई अपार्टमेंट, | व्याजासह जमा | |
| एस.क्र.८६/१/२, गाव | करावी. | |
| पिंपळे गुरव, ता. हवेली. | मागणी सूचना दिनांक: | |
| ~ ~~ . | 30 03 3039 | 1 |

विशेषत: कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास संपुर्ण रक्कम **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी. कर्जदार/जामिनदार/तारणकर्त्यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

३०.०३.२०२१

सांकेतिक ताबा

सूचना दिनांक

०६ जुलै, २०२१

जि. पणे. महाराष्ट्र-

ठिकाण : पुणे सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक : ०९.०७.२०२१ श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

PUBLIC NOTICE

that my client Mrs. Darshana Ran Kamble is lawful Owner of Tenemer No. 49/03 situated at Malad Pariyar Co-op. Hsg. Society Ltd., situated at Chhatrapati Shivaji Raje Complex, Near Atharva College, Kandivali (West) Mumbai - 400067 and she is member o the above named society and the said society has issued Share Certificate in respect of the above flat to my client's deceased husband. The said Origina Share Certificate is misplaced and the same is not traceable despite diliger search made for the same till date.

f any body finds the above Origina Share Certificate, then the same may kindly be returned or be handed over to my client at the above address. If the Original Share Certificate is not found then my client shall apply for and obtain duplicate copy of Share Certificate from the abovenamed society.

Mumbai Dated this 9th day of July, 2021.

(O. R. Tiwari) Advocate High Court, Mumba (Mob.: 9323222230 / 9821222230)

जाहीर सूचना जाहीर नोटीस

जाहीर नोटीस

प्तर्व लोकांना सूचना देण्यात येते की, मालक मे

ओम हरिहर कॉरपोरेशन यांच्या मालकीच्या

गाळा मिळकती, आमचे अशील (ज्यांची नावे

आणि विकत घेत असलेल्या गाळा मिळकर्त

खालील प्रमाणे) विकत घेण्याचे योजित आहेत.

थ्री. मोहम्मद इक्बाल शेख, गाळा नं. ११,

सौ. शबनम इक्बाल शेख, गाळा नं. १३, बिल्डिंग

कु. निदा इक्बाल शेख, गाळा नं. १२, बिल्डिंग नं

श्री. बुऱ्हानउद्दीन फक्नुद्दीन आणि सौ जुमाना

बुऱ्हानउद्दीन, गाळा नं. ६ आणि ७, बिल्डिंग नं

श्री. इमाम रजा सिद्धिकी, गाळा नं. ८, बिल्डिंग

नं. डी-५, सर्वे नं. ७/३,६/सी.सर्व मिळकती

स्थित ओम हरिहर कॉम्प्लेक्स, गाव मौजे

वडघर, पोस्ट डूंगे, ता. भिवंडी, जि. ठाणे

४२१३०२ त्या संबंधी कोणाची, कसल्याही

प्रकारची हरकत असल्यास ती आमच्या

खालील पत्त्यावर १४ दिवसांच्या आत योग्यत्या

कागदपत्रा सहीत नोंदवावी. तसे न केल्यास

आमचे अशील पुढे व्यवहार पुर्ण करतील आणि

कोणाचे हि म्हणणे ग्राह्य धरेले जाणार नाही

मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स

पत्ताः बी – १४, शांती शोप्पिंग सेंटर,

रेलवे स्टेशन समोर, मीरा रोड (पू),

ता. व जि. ठाणे ४०१ १०७

ठेकाण : मीरा रोड 💎 दि. ०९.०७.२०२१

बिल्डिंग नं. डी-८, सर्वे नं. ७/१३,१४.

नं. डी-८, सर्वे नं. ७/१३,१४.

डी-८, सर्वे नं. ७/१३,१४.

डी-५, सर्वे नं. ७/३,६/सी.

पाची नोंद घ्यावी.

येथे सचना देण्यात येत आहे की. **मे. इस्टर्न** कळविण्यात येते की देवेश को-ऑप.ही.सो.लि. एजन्सीज, भागीदारी संस्था हे मालमत्त या संस्थेचे सभासद श्री.ए. परमेश्वर नायर असुन अर्थात यनिट क्र.ए/३०३. निलम सेन्टर त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र बी०३ तळमजला देवेश अपार्टमेंट देवेश को-२४९-बी, हिंद सायकल रोड, वरळी, मुंबई ऑप.ही.सो.लि., गाव मौजे दिवाणमान, वसई ४०००२५ या जागेचे मालक आहेत आणि रोड पश्चिम, जिल्हा पालघर आणि शेअर निलम सेन्टर को-ऑप. सोसायटी लिमिटेड सर्टीफिकेट नं.०३ असून सदर सदनिका धारण म्हणून ज्ञात सोसायटीचे सदस्य आहेत करणारे श्री.ए. परमेश्वर नायर यांचे तारीख सोसायटीद्वारे वितरीत मुळ भागप्रमाणपत्र ०२.०७.२००९ रोजी निधन झाले. सदर संस्थेकडे हरवले आहे आणि अत्यंत शोध माझे अशील श्री. सेथुमाधवन परमेश्वरन नायर घेतल्यानंतरही सापडलेले नाही जर कोणा व्यक्तीस सोसायटीद्वारे सदर यनिव

यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे. क्र.ए-३०३, निलम सेन्टर को-ऑप. सोसायटी या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात लिमिटेड या जागेबाबत वितरीत मुळ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व भागप्रमाणपत्र असल्यास आणि त्यांना सदर हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत मालमत्ता किंवा भागावर विक्री, बक्षीस सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार भाडेपट्टा, परिरक्षा, अदलाबदल, तारण इरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या, हरकती अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकार झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०९ कोणताही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत खालील स्वाक्षरीकर्ताकडे त्यांचा पत्ता: **खोली** नगरी, वसई पूर्व, जि. पालघर-४०१२०८ हया क्र.१०, २रा मजला, प्रकाश चेंबर. ७७ गत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबध निगनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडुन ४०००२१ येथे आजच्या तारखेपासून दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत दिवसांत कळवावे, अन्यथा सोसायटीकडूर सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील दय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पढील

सुचरिता पात्रा ठिकाण: मुंबई अंड. कैलास ह. पाटील वकील दिनांक: ०९.०७.२०२१ दिनांक:०९.०७.२०२१) वकील उच्च न्यायालय

सही/

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, NOSRAT FALLAH, a member of Venu Nagar Co-Op. Housing Society Ltd, having address a Venu Nagar Co-Op. Housing Society Ltd, Navohar Phatak Road Navohar Road Bhayander (East), Dist. Thane and holding Flat No. B/011 in the building of the society, died on 07/04/2020 and her children M Mohammed Ali Fallah & Mrs Fatemeh Fallah have applied for membership of the society against the said flat.

That as per Bye Laws of the societ hereby invites claims or objections from the neir or heirs or other claimant or claimants objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property o the society in such manner as is provided under the bye-laws of the society. Objectors shall give their written objection and contact Secretary/ Chairman of the society or the

BS LEGAL Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander Rd Bhayander (E) Thane 401105

undersigned from the date of publication of

the notice till the date of expiry of its period.

Date: 09/07/2021

PUBLIC NOTICE Abdeali Kapadia died on 11/05/2021 was owner of flat no.319 zaini chs., and on request of his sister Ms. Sakina Abdeali Kapadia committee has decided to transfer said flat to her name. Person/s having any claim by anyways are called upon to make the same known in writing with supporting documents within 1 days of this notice been published. Failing which claims if any shall be deemed to have been waived and the transfer shall be completed.

Scheduled-Secretary Zaini CHS. Anand koliwada, Mumbai- 400612

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given by Mrs. Raziya wife of Jafar Choudhary that her Late husband Mr. Jafar Abdul Shakur Choudhary who passed away on 04.05.2020 at Mumbaiand who was the joint owner of a Flat No. 803 on 8th Floor, in B-Wing, Imperial Heights, Near Dahisar Check Naka, Mira Road (East), District - Thane.

That Mrs. Raziva Jafar Choudhary is the legal heirs of her Mr. Jafar Abdul Shakur Choudhary. Any person having any claim in respect of the aforesaid flat should ommunicate to Mrs. Raziya wife of Jafaı Choudhary at given below address within 14 days from the date of this Notice and after expiry of 14 days if any claim whatsoever nature shall be deemed to have been waived.

Mrs. Raziya Wife of Jafar Choudhary Address: 401, Hill Breee Bldg., Kurar Village, Malad (East), Mumbai - 400097. Place: Mumbai Dated: 09.07.2021

LOSS OF SHARES

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of Tata Chemicals Ltd registered office at Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai, Maharashtra 400001 has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, without further intimation.

| Names] of holder[s] | Kind of Securities | No. of | Distinctive number[s] |
|------------------------|--------------------|------------|---------------------------|
| and jt. holder[s], | and face value | Securities | Distilictive fluffiber[5] |
| | Equity Share, | 50 | 89044064 - 89044088 |
| Bhupendra Narain Sinha | F.V – Rs. 10/- | 30 | 108644064 - 108644088 |
| | | | |

Place: Patna Date:02nd July 2021

Name[s] of holder[s] Applicant Shashi Prabha Sinha W/o Late Bhupendra Narain Sinha, Aparajita , Opp. A. N College, Boring Road, Patna – 800013

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट: homefirstindia.com दूर.क्र.:१८००३०००८४२५ ई-मेल: loanfirst@homefirstindia.com

कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

खासगी व्यवहाराने विक्री सूचना

सेक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (नियम ८(६) अन्वये सूचना) अंतर्गत प्रतिभूत मालमत्तेची विक्री.

खालील स्वाक्षरीकर्ता हे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड (होम फर्स्ट) चे प्राधिकृत अधिकारी असून अनुसूचीत मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कायद्याच्या कलम १३(४) नुसार आमच्याकडे तुम्ही देय असलेले थकबाकी रक्कमसंदर्भात. ज्यामध्ये आम्ही सुचित केले आहे की, आम्ही आरक्षित मुल्य निश्चितीद्वारे नृतपत्रात लिलाव सूचना प्रकाशित केली होती. वि बाली नमुद तारखेला ठेवण्यात आला होता. कोणत्याही बोलिदाराने यशस्वी बोली न दिल्याने लिलाव झाला नाही. प्तर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खाली अनुसुचीत नमुद मालमत्ता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर कंपनीची रक्कम मुक्ततेकरिता कंपनीला मान्य

नेयमानुसार खासगी व्यवहाराने विक्रीकरिता उपलब्ध आहे. म्हणून कायद्याच्या तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत की, सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कंपनीकडे रक्कम जमा करावी आणि खालील अनुसुचीत मालमत्तेचा ताबा परत घ्यावा अन्यथा मालमत्तेची विक्री केली जाईल. सदरे सूचना संबंधित कायदा व अमलातील इतरे विधी अन्वये

इच्छुक पक्षकारांनी तपशील/स्पष्टीकरणांकरिता आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा. विक्री ही सरफायसी कायद्याच्या तरतुदीअंतर्गत असेल

| अ. | ठिकाण | कर्जदार/जामिनदाराचे नाव | मालमत्तेचे तपशील/मालमत्तेचे मालक | एकूण थकबाकी | विक्री | वृत्तपत्र | ई− | आरक्षित | प्राधिकृत |
|------|--------------|---------------------------------------------|----------------------------------------------------------|-------------|----------|-----------------|-----------|-----------------------------------------|-------------|
| क्र. | | | | रक्कम मागणी | सूचना | | लिलावाची | मुल्य (रू.) | अधिकाऱ्याचे |
| | | | | सूचना तारीख | दिनांक | | तारीख | | क्रमांक |
| ┕ | | | | (₹.) | | | | | |
| 1. | मुंबई | सप्ना रामकुमार, | फ्लॅट क्र.००२, इमारत बी, लक्ष्मी अपार्टमेंट, साकेत | 11,47,541/- | 05.06.21 | ॲक्टिव्ह टाईम्स | 06.07.21 | 17,17,000/- | 8097466283 |
| | | राजेश कुमार शुक्ला | मैदान कंपाऊंडच्या मागे, आडिवली, मलंग रोड, कल्याण | | | व मुंबई लक्षदीप | | | |
| _ | | | पुर्व, कल्याण-४२१३०६. | | | | | | |
| 2. | मुंबई | दिनेश यशवंत शिंदे, | फ्लॅट क्र.२०५, २रा मजला, ए विंग, जानकी अपार्टमेंट, | 21,03,806/- | 05.06.21 | ॲक्टिव्ह टाईम्स | 06.07.21 | 20,25,000.00/- | 9770491073 |
| | - | उषा दिनेश शिंदे | गणपती मंदिराजवळ, आशले अपार्टमेंट, उल्हासनगर- | | | व मुंबई लक्षदीप | | | |
| | | | ४२१००४, उल्हासनग, महाराष्ट्र-४२१००४. | | | | | | |
| 3. | | वर्षा शरद मोहिते, | फ्लॅट क्र.६०८, विष्णु वाटिका एनएक्स, विंग सी१, | 12.64.433/- | 05.06.21 | ॲक्टिव्ह टाईम्स | 06.07.21 | 11,77,600.00/- | 9960648423 |
| ľ | मुंबई | विषा शरद माहित, मोहिते शरद अशोक | बदलापूर प्रायमरी हायस्कृल समोर, लेकजवळ, बदलापूर | 12,04,400/- | 00.00.21 | व मुंबई लक्षदीप | 00.07.21 | 11,77,000.007 | 3300040423 |
| | | माहित सर्प असाक | गाव, बदलापूर पश्चिम, मुंबई-४२१५०३. | | | प मुष्क लवादाप | | | |
| 4. | मुंबई | रंजनबेन महेंद्र परमार, | फ्लॅट क्र.२०४, इमारत ए-५, समृद्धी कॉम्प्लेक्स, सर्व्हे | 9,67,557/- | 05.06.21 | ॲक्टिव्ह टाईम्स | 06.07.21 | 9,49,900.00/- | 9770491073 |
| | નુ બર | । रजनबन महद्र परमार, । महेंद्र जे. परमार | क्र.९, डिक्सल गाव, भिवपुरी स्थानका समोर, जिल्हा | 0,01,0011 | 05.06.21 | व मुंबई लक्षदीप | 00.07.21 | , ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, | |
| | | । मरुद्र ज. परमार | रायगड-४२१५०३. | | | न पुनर रायाया | | | |
| 5. | मुंबई | संतोष बबन मिसळे, | फ्लॅट क्र.४०३, बी विंग, जॉली अपार्टमेंट, सर्व्हे क्र.९२/ | 9,20,238/- | 05.06.21 | ॲक्टिव्ह टाईम्स | 06.07.21 | 13,63,600.00/- | 9960648423 |
| | 377 | । शैला बबन मिसळे | १, ब्राह्मणआळी, वृंदावन सोसायटी, तहसिलदार | | 03.00.21 | व मुंबई लक्षदीप | 33.37.21 | | |
| | | राता जना निराळ | कार्यालयाजवळ, शहापुर, जिल्हा ठाणे, मुंबई-४२१६०१. | | | . उ.र रायाया | | | |
| | | | कापारायाजपळ, राहापूर, जिल्हा ठाण, मुबइ-४१८६०८. | | | | | | |

सरफायसी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदार/हमीदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी अनुषंगिक खर्च आणि तारखेपर्यंत व्याजासह मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत चुकती करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे. कसुरबार ठरल्यास मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि उर्वरितथकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चीसह करण्यात येईल सही/- प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड



quant Mutual Fund

Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.mf@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 12/2021

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document ("SID") and Key Information Memorandum ("KIM") of the Schemes of quant Mutual Fund Change in Risk-o-meter:

NOTICE IS HEREBY GIVEN THAT, pursuant to SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/ P/2020/197 dated October 5, 2020 the

| isk-o-meter of the following ochemes of qualit mutual fund is revised as under. | | | | |
|---------------------------------------------------------------------------------|-----------------------------------------------------------------|--|--|--|
| Scheme Name | Risk-o-meter | | | |
| quant Multi Asset Fund | Moderate Moderately High High Worderate Now to High RISKOMETER | | | |

The above Risk-o-meters are based on evaluation of risk level of Schemes' portfolios as at June 30, 2021. The Risk-o-meters will be reviewed on a monthly basis and Notice-cum-Addendum about the changes, if any, will be issued.

All other details of the Product Labeling and all other features and terms & conditions of the SID and KIM of the Schemes will remain

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SID and KIM issued for the Schemes read with the addenda issued

NOTICE CUM ADDENDUM NO. 13/2021

Notice-cum-Addendum to the Statement of Additional Information ("SAI") of quant Mutual Fund Changes in Key Personnel of the Company:

Place : Mumbai

Mr. Rickson Rodricks has been appointed as an Additional Director and Mr. Rhythm Jain has been appointed as Dealer of quant Money Managers Limited with effect from July 03, 2021. Accordingly, the following paragraph is revised in the Statement of Additional Information of quant Mutual Fund:

| Name | Age/Qualification | Brief Experience |
|----------------------|-------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------|
| Mr. Rickson Rodricks | Age: 43 | Rickson has a rich experience in the field of Technology. |
| | Qualification: Digital Information Technology | |
| Mr. Rhythm Jain | Age: 22 | Rhythm completed his graduation from the University of St. Andrews |
| | Qualification: Master of Arts (Hons) Economics & Management | (United Kingdom) and at quant Money Managers, Rhythm is part of the Research and Analysis team. |

All other terms and conditions of Statement of Additional Information read with other addendums if any remain unchanged. This notice cum addendum will form an integral part of the Statement of Additional Information.

For quant Money Managers Limited

Authorised Signatory

Date: 07.07.2021 MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.